

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या
अखत्यारितील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या व
मूळ स्वरूपाच्या कामांमध्ये डांबरीकरण
करण्याच्या कामांबाबत मार्गदर्शक सूचना.

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक बांधकाम विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण-२०१८/प्र.क्र.०७/नियोजन-३
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक-०८ फेब्रुवारी, २०१८.

पहावे :- भारतीय रस्ते महासभेने व भूतल परिवहन, मंत्रालय, नवी दिल्ली यांनी नोव्हेंबर, २००० मध्ये प्रसिध्द केलेल्या कलम ५०० मध्ये केलेल्या सुधारणा.
(Upgraded section ५०० and its related aspects on sections ९०० and ३००० addendum to third revision.)

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित राज्यातील प्रमुख राज्य मार्ग, राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग दर्जाच्या रस्त्यांचे बांधकाम करणे व दुरुस्तीची कामे येतात. ही कामे करताना, विभागामार्फत वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतात. सद्यःस्थितीत भारतीय रस्ते महासभेने व भूतल परिवहन, मंत्रालय, नवी दिल्ली यांचेमार्फत निर्गमित करण्यात आलेल्या रस्त्यांच्या बांधकाम व दुरुस्ती संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचना अनुसरण्यात येतात.

महालेखापाल, मुंबई यांनी राज्यातील केंद्रीय मार्ग निधी, नाबार्ड योजना व तेराव्या वित्त आयोगातर्गत करण्यात आलेल्या सा.बां. विभागाच्या अखत्यारितील कामांचे विशेष लेखापरिक्षण केले आहे. या लेखापरिक्षणाचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे. या अहवालामध्ये रस्त्यांच्या डांबरीकरणांच्या कामांमध्ये बिटुमिनस मॅकॅडम, एम.पी.एम. अथवा डेन्स बिटुमिनस मॅकॅडम इत्यादी प्रकारच्या तरतूदींचे काम पूर्ण केल्यानंतर भारतीय रस्ते महासभेच्या विनिर्देशाप्रमाणे ४८ तासाच्या आत या डांबरीकरणांच्या कामांसाठी सीलिंग वेअरींग कोट उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या संदर्भातील मार्गदर्शक सूचना भारतीय रस्ते महासभेच्या विनिर्देशामधील ५०४.५ मध्ये सविस्तरपणे उपलब्ध आहेत. या सूचनांचे पालन राज्यातील काही कामांच्या संदर्भात करण्यात आले नसल्याची बाब लेखापरिक्षा पथकाने नमूद केली आहे.

त्याअनुषंगाने शासन पुन्हा एकदा सर्व क्षेत्रिय अधिकार्यांना पुढीलप्रमाणे सूचना निर्गमित करत आहे.

- १) सा.बां.विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांच्या बांधकामासाठी व तसेच दुरुस्तीसाठी पुलांच्या बांधकामासाठी भारतीय रस्ते महासभेने व भूतल परिवहन, मंत्रालय, नवी दिल्ली यांचेमार्फत निर्गमित करण्यात आलेल्या अद्ययावत सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

- २) रस्त्याच्या डांबरीकरणाची कामे करताना भूतल परिवहन, मंत्रालय, नवी दिल्ली विनिर्देशामधील ५०४.५ मध्ये नमूद केल्याप्रमाणे डांबरीकरणाचे काम झाल्यानंतर कामांचे सिलिंग ४८ तासाच्या आत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. (Protection of the Layer) या संदर्भात सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी. वरील सूचनांचे पालन करण्यात कसूर करणाऱ्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांविरुद्ध उचित दंडनिय कारवाई करणे शासनास क्रमप्राप्त राहिल, याची नोंद घ्यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०२०८१६४५३५३६१८ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्रकाश इंगोले)

उप सचिव (रस्ते), महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा/विधानपरिषद
- २) मुख्य अभियंता, सर्व सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग.
- ३) अधीक्षक अभियंता, सर्व सार्वजनिक बांधकाम मंडळ.
- ४) कार्यकारी अभियंता, सर्व सार्वजनिक बांधकाम विभाग.